

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा
आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून
घेण्यात येणा-या भारतीय प्रशासकीय सेवा तसेच
राज्य प्रशासकीय सेवा स्पर्धा पूर्व परिक्षांसाठी
प्रशिक्षण देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन शुद्धीपत्र क्रमांक: प्रशिक्षण-२०१९/प्र.क्र. २१/का.-०९

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग

मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई-४०० ०३२

तारीख: २५ मार्च, २०१९

वाचा -

शासन निर्णय क्रमांक: प्रशिक्षण-२०१२/प्र.क्र. १५८(भाग-२)/का.-१७, दि. १५ जुलै, २०१४

शुद्धीपत्र-

वाचा येथील दि. १५ जुलै, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा तसेच राज्य प्रशासकीय सेवा स्पर्धा पूर्व परिक्षांसाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर स्पर्धा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यातील ८ विद्यापीठे व बार्टी, पुणे या ठिकाणी प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांकरिता ८ महिन्यांच्या कालावधीकरिता व यशदा, पुणे येथे १० विद्यार्थ्यांना ११ महिन्यांच्या कालावधीकरिता अशा एकूण २३५ उमेदवारांसाठी स्पर्धा पूर्व परिक्षेचे प्रशिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. **आता वरील सर्व सर्व प्रशिक्षणांचा कालावधी ११ महिन्यांचा करण्यात येत असून त्यानुषंगाने बाब निहाय येणा-या सुधारित खर्चास देखील प्रपत्र -अ प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. तसेच संदर्भीय शासन निर्णयान्वये प्रशिणार्थ्यांसाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु. ६.०० लक्ष ठेवण्यात आली आहे. सदर उत्पन्न मर्यादा आता रद्द करण्यात येत आहे.**

सदर शासन शुद्धीपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१९०३२५१५२५३२२७२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रकाश वि. वाजे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.
- २) मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.
- ३) महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- ४) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

- ५) महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन संस्था पुणे.
- ६) महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था, पुणे
- ७) कुलसचिव, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विद्यापीठ, पुणे
- ८) कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव
- ९) कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- १०) कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
- ११) कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
- १२) कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
- १३) कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
- १४) कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
- १५) कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई
- १६) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
- १७) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- १८) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती.
- १९) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- २०) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
- २१) सह संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, ५ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई - ३२.
- २२) संचालक, लेखापरिक्षा, ऑफिस ऑफ दि डायरेक्टर, ऑडिट सायंटिफिक अँड कमर्शियल डिपार्टमेंट, १०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई-४०० ०२०.
- २३) निवडनस्ती, कार्यासन-०९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रपत्र-अ

अ.क्र.	खर्चाच्या बाबी	२५ प्रशिक्षणार्थींच्या प्रति तुकडीसाठी ११ महिने खर्च रुपये. (लक्ष)	२२५ प्रशिक्षणार्थींच्या प्रति तुकडीसाठी ११ महिने खर्च रुपये. (लक्ष)
१	प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन(प्रति प्रशिक्षणार्थी रु. ४०००×२५ प्रशिक्षणार्थी ×११ महीने)(निवास व भोजन खर्चासह)	११.००	९९.००
२	लेखन सामुग्री	०.३५	४.३३
३	व्याख्याते/प्रशिक्षकांचे मानधन	२.७०	३३.४१
४	आवश्यक वर्तमान पत्रे/मासिके/पुस्तके/वाचन साहीत्य	०.५०	५.५०
५	प्रशिक्षणार्थींना पुस्तकांचा संच देणे	१.५०	१३.५०
६	प्रशिक्षणार्थींना इंटरनेट सह संगणक सुविधा पुरविणे	०.५०	६.१८
७	कर्मचा-यांचे मानधन व इतर तदनुषंगिक खर्च	२.७५	२४.७५
८	आकस्मिक खर्च	०.६८	६.१८
९	आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना एकूण खर्चाच्या १३% रक्कम प्रशासकिय व इतर खर्चासाठी देणे	२.८६	२५.७४
(अ) एकूण प्रशिक्षण खर्च(११ महीने)		२०.३९	२१३.२०
१०	(ब) यशदा, पुणे येथील १० प्रशिक्षणार्थींचा ११ महीन्याचा खर्च	--	२०.१०
एकूण(अ)+(ब) वार्षिक खर्च		२०.३९	२३३.३०